

महाराष्ट्र शासन

## रोजगार य स्थानरोजगार विभाग

शासन निर्णय क्रमांक-इत्तद्यूएस १६१९/प्र.क्र.३६/रोस्यरो-१,  
नवीन प्रशासकीय भयन, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२:-  
दिनांक: १६ मार्च, २०००.

- वाचा : १. शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग  
क्र.इलब्ल्यूएस १०९८/प्र.क्र.३६३/रोस्वरो-१, दि.२७.११.१९९८  
२. शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग  
क्र.इलब्ल्यूएस १६९८/प्र.क्र.५८४/रोस्वरो-१, दि.१९.३.१९९९  
३. शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग  
क्र.आपम १०९९/प्र.क्र.७७/रोस्वरो-१, दि.१६.६.१९९९  
४. शासन निर्णय क्रमांक-इलब्ल्यूएस १६९९/प्र.क्र.३६/रोस्वरो-१,  
दिनांक: ८ ऑक्टोबर, १९९९.

**शासन निर्णय:-** शासन निर्णय क्रमांक: इलेक्ट्रॉनिक संचार संस्था नं. १६१९/प.क्र.३६/रोस्वरो-१, दिनांक ८-१०-१९९९ चे आदेश अधिक्रमित करून आता नव्याने आदेश देण्यात येत आहे की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळमार्फत खाली नमूद केलेल्या कर्ज योजना राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे.

१. थेट कर्ज योजना:- या योजनेमध्ये शासनाने विहित केलेल्या दुर्बल घटकातील अर्जदारास रूपये २५,०००/- इतके थेट कर्ज घेता येईल. या कर्जाविस ४ टक्के इतके व्याज आकाशण्यात येईल. कर्जसाठी दोन जामीनदार द्यावयाचे असून पैकी एका जामीनदाराने कर्जसाठी तारण द्यावर्याचे आहे. व्यवसायाचे स्वरूप पाहून परतफेडीचे हप्ते सुरु करण्यात येतील. मात्र हा कालावधी सहा महिन्यांपर्यंतच राहील. या कर्जाची वसुली ५० टक्के मुळल व ५० टक्के व्याज याप्रमाणे दरमहा करण्यात येईल. परतफेडीची मुदत ३ वर्षे राहील.

२. बीज भांडवल कर्ज योजना:- या योजनेत लाभार्थीला रु.२,००,०००/- पर्यंत कर्ज देता येईल. त्यावर ४ टक्के व्याज आकारण्यात येईल. कर्जासाठी दोन जामीनदार द्यावयाचे असून पैकी एकला जमीनदाराने कर्जासाठी तारण द्यावयाचे आहे. या योजनेखाली यंत्रसामुग्री, साधनसामुग्री घ्यावयाची असल्यास ती तारण म्हणून ठेवता येईल. यासाठी बँकेमार्फत ६० टक्के य महामंडळामार्फत ३५ टक्के रक्कम देण्यात येईल व अर्जदाराचा त्यामध्ये कमीत कमी ५ टक्के इतका हिस्सा राहिल. या रकमेच्या परतफेडीची मुदत ५ वर्षे राहील. परतफेडीचे हप्ते व्यवसायाच्या स्वरूपावर अवलंबून राहतील. तथापि कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी दिली जाणार नाही. वसुली दरमहा करण्यात येईल य ५० टक्के रक्कम मुद्दल व ५० टक्के व्याजाची रकम वसुल करण्यात येईल. या योजनेस सबसिडी दिली जाणार नाही.

३. गट प्रकल्प योजना:- या योजनेसाठी एकत्रित किमान ११ लाभार्थी राहतील. या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त रुपये २५,००,०००/- इतकी कर्ज भर्यादा राहील. हे कर्ज ६० टक्के रक्कम बँकेमार्फत, ३५ टक्के रक्कम महामंडळ व अर्जदाराचा त्यामध्ये कमीत कमी ५ टक्के इतका हिस्सा राहिल. वसुलीचा कालावधी ५ वर्षांपर्यंतचा राहील. कर्ज वसुली व्यवसायाच्या स्वरूपावर राहील. तथापि सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी परतफेडीसाठी दिला जाणार नाही. व्याजाचा दर ५ टक्के राहील. वसुली दरमहा करण्यात येऊन ती ५० टक्के मुद्दल व ५० टक्के व्याज अशाप्रकारे करण्यात येईल. या योजनेत देखील तारण घेण्यात येईल. ही योजना प्रत्येक जिल्हासाठी एक याप्रमाणे राहील.


सध्या या ३ योजना राबविण्यासाठी महामंडळाकडे जिल्हा य यिमागीय स्तरावर स्वतःचा कर्मचारीवृद्ध उपलब्ध नसल्यामुळे या कामासाठी टप्प्याटप्प्याने अशी पदे निर्माण करण्यात येतील आणि इतर तोटयात चालणा-या महामंडळातील अतिरिक्त कर्मचा-यांच्या समायोजनेने भरण्यात येतील. तथापि या महामंडळाच्या वरील योजनांच्या अंमलबजावणीस त्वरीत सुरुवात करण्याच्या दृष्टीने जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांकडून ह्या कामास सुरुवात करावयाची आहे. जिल्हा रोजगार य स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे लाभार्थ्यांसाठी योजनेची माहिती पुस्तिका य अर्ज यिक्रीसाठी ठेवण्यात येतील. असे अर्ज लाभार्थ्यांकडून भरून घेतले जाऊन हे अर्ज महामंडळाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर त्यास छाननीनंतर मंजूरी देण्यात येईल. अशी मंजूरी मिळाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना कर्जाचे याटप सध्या महामंडळाच्या मुख्यालयातून पुढील आदेश होईपर्यंत करण्यात येईल.

शासन निर्णय, रोजगार य स्वयंरोजगार यिमाग क्रमांक: आपम १०९९/प्र.क्र.७७/रोस्वरो-१, दि.१६.६.१९९९ अन्वये "आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची

व्याख्या' करण्यात आलेली आहे. सदरच्या व्याख्येमध्ये ज्यांचा समावेश होतो असे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार या योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.

हा शासन निर्णय नियोजन व वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक: २२/१४४३/का.१४४३, दि. ३०-१-२००० आणि क्रमांक १०३/२०००/साऊ, दि. ६-३-२००० अन्यथे मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

  
(र.ग.पतील)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा.राज्यपालांचे सचिव,

मा.मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव,

मा.उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव

सर्व मंत्री महोदयांचे खाजगी सचिव

सर्व राज्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव

अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ प्रधान सचिव, नियोजन विभाग,

प्रधान सचिव, वित्त विभाग

सचिव, वित्त

सचिव, समाजकल्याण

सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

महालेखापाल, महाराष्ट्र-१ लेखा व अनुज्ञेयता, मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र-२, लेखा व अनुज्ञेयता, नागपूर

महालेखापाल, महाराष्ट्र-१, लेखापरीक्षा, मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र-२, लेखा परीक्षा, नागपूर

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

नियासी लेखा परीक्षा अधिकारी

सर्व जिल्हाधिकारी

संचालक, रोजगार व स्वयंरोजगार म.रा. कोकण भयन, नवी-मुंबई

सर्व जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,

रोजगार व स्वयंरोजगार विभागातील सर्व कार्यासन

नियंत्र नस्ती, रोस्यरो-१.